

उपसंचालक भूमि अभिलेख (गट-अ)  
संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या  
अधिकाराबाबत...

महाराष्ट्र शासन  
महसूल व वन विभाग  
शासन निर्णय क्रमांक : बदली-०४२४/प्र.क्र.११९/ई-६  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२,  
दिनांक : ०९ एप्रिल, २०२५

**वाचा:-** महसूल व वन विभाग, शासन आदेश, क्र.आस्था-२०१४/प्र.क्र.२७७/ई-६, दि.२८.०६.२०१६

**प्रस्तावना:-**

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि प्रतिबंध अधिनियम, २००५ मध्ये शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या बदल्यांबाबत तरतुदी विहित करण्यात आल्या असून त्यातील नियम ६ मध्ये बदल्यांबाबत सक्षम प्राधिकाऱ्यांची तरतुद करण्यात आली आहे. सदर नियम ६ च्या दुसऱ्या परंतुकानुसार प्राप्त अधिकारान्वये भूमि अभिलेख विभागातील उपसंचालक भूमि अभिलेख (गट-अ) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियतकालिक बदल्यांचे अधिकार वाचा येथील शासन आदेशान्वये जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख, पुणे यांना प्रत्यायोजित करण्यात आलेले आहेत. उपसंचालक भूमि अभिलेख (गट-अ) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियतकालिक बदल्यांचे अधिकार क्षेत्रीय कार्यालयास प्रत्यायोजित करण्यात आल्यामुळे सदर संवर्गाच्या सेवाविषयक व अन्य प्रशासकीय बाबींच्या नियंत्रणामध्ये शासनस्तरावर अडचणी निर्माण होत होत्या. सबब, प्रशासकीय कारणास्तव उपसंचालक भूमि अभिलेख (गट-अ) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियतकालिक बदल्यांचे अधिकार शासनाकडे पुर्ववत करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. त्यानुसार शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे-

**शासन निर्णय :**

भूमि अभिलेख विभागातील उपसंचालक भूमि अभिलेख (गट-अ) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियतकालिक बदल्यांचे अधिकार जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख, पुणे यांना प्रत्यायोजित केलेला वाचा येथील शासन आदेश, क्र.आस्था-२०१४/प्र.क्र.२७७/ई-६, दि.२८.०६.२०१६ हा याद्वारे रद्द करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील नियम ६ मध्ये शासकीय अधिकारी यांच्या बदल्यांबाबत सक्षम प्राधिकाऱ्यांची तरतुद विहित करण्यात आली आहे. उक्त नियमात विहित केलेले सक्षम प्राधिकारी यानुसार उपसंचालक भूमि

अभिलेख (गट-अ) या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियतकालिक आणि मध्यावधी / मुदतपूर्व बदल्यांसंदर्भात खालील तक्त्यात रकाना क्र.४ मध्ये नमूद केल्याप्रमाणे सक्षम प्राधिकारी राहतील-

| अ.क्र | शासकीय कर्मचाऱ्यांचा गट/संवर्ग | बदलीचे स्वरूप                                     | बदली अधिनियमातील तरतुदीनुसार बदली करण्यासाठी सक्षम प्राधिकारी |
|-------|--------------------------------|---|---|
| १     | २                              | ३   | ४   |
| १     | उप संचालक भूमी अभिलेख (गट-अ)   | एप्रिल-मे महिन्यात नियतकालिक बदली                 | मा.मुख्यमंत्री  |
|       |                                | नियम ४ (४) व नियम ४(५) नुसार मध्यावधी व मुदतपूर्व | मा.मुख्यमंत्री  |

२. उपसंचालक भूमी अभिलेख (गट-अ) या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियतकालिक आणि मध्यावधी/मुदतपूर्व बदल्यांसंदर्भात निर्णय घेताना संवर्गाशी संबंधित महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि प्रतिबंध अधिनियम, २००५ आणि सामान्य प्रशासन विभाग, महसूल व वन विभाग यांच्याकडून याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या सर्व अधिसूचना,शासन निर्णय, शासन परिपत्रके यातील तरतुदी व निर्गमित केलेल्या सूचना लागू राहतील.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२५०४०९१५३३५६०२१९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

(अश्विनी यमगर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत:-

- १) मा.राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.
- २) मा.मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
- ३) मा.मंत्री (महसूल) महोदयांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई -३२.
- ४) वरीष्ठ स्वीय सहायक, अपर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- ५) जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य), पुणे.
- ६) सर्व उप संचालक भूमी अभिलेख.
- ७) कार्यासन ई-६ संग्रहार्थ.